
// प रि शा ष्ट //

परिशाष्ट अ

दत्ता भोसले : एक मुलाछात

परिशाष्ट ब

साधान ग्रंथ सूची

परिशाष्ट क

नियतकालिके सूची

पौरशिष्ठ - अ - द०ता० भोसले : एक मुलाखात :-

- कु० हेमलता भोसले.

आपले आईवडील, कुटुंब यांच्याविषयी धोडव्यात माहिती सांगा.

- सरकोली,(ता० पंढरपूर) हे गाव. आईवडील निरक्षार, अल्पभूधारक म्हणून शोतमणुरीवर उपजीविका० मात्रा विद्येवर - शिक्षाणावर विलक्षण प्रेम होते. दोन बीहणी० एक भाऊ० बीहणी अकाळी मरण पावल्या. भाऊ सुविद्य असून तो सध्या शोती करतो. आईवडील कटाळू, सरळ्यागी०, स्थोटीचे अन सेवाभावी स्वभावाचे. माझ्या व्याच्या १२ व्या वर्षांते वर्षांनी राज्यांतराने वारले.

आपणावर बालपणी कोणाचे संस्कार इाले ?

- आईवडील आणि प्रौढागिक शाळेलील काढी शिक्षाक यांचे संस्कार बालपणी- हायस्कूलमध्ये असताना बापूसाहेब, राजाभाऊ इपके याचे छोलवर संस्कार इाले. याबरोबरच धोरामोळ्याच्या घरीता वाढनातून इालेले संस्कार छूप व महत्वाचे.

आपले पौहिले लेखान कोणते ?

- कालैजमध्ये असतानाच "स्वराज्य" साप्ताहिकात कविता आल्या.

आपली पौहिली कथा कोणती ? ती किती साली प्रसिद्ध इाली ?

- नागपूरच्या एका मासिकात कथा प्रसिद्ध इाल्या. हा कालखांड साधारणातः १९५९-६० चा असावा परंतु लेखानाला छारी सुस्पात १९६२-६३ पासूनच इाली.

आपले आवडते लेखाक कोण आहेत ?

- प्रारंभी छाडिकराचे लेखान छूप आवडत होते. तदूनंतर माझ्याळ्यक,

गाढ्यीळ, रणजित देसाई, आनंद यादव, गडकरी, कुमुमाग्रज, बोरकर इत्यादी-
चे लेखान छूप आवडते.

कथा लिहिताना आपणापुढे कोणाचे आदर्श होते ?

- तसा कोणत्याही एका लेखाकाचा आदर्श समोर नष्टता व नाही. तंत्रादृष्ट्या काही लेखाकांच्या कथांचा प्रभात इलाला असावा. अनुभवाला प्रमाण मानूनघ मी माझे लेखान केलेले आहे.

आपली आवडती कथा कोणती ?

- तपशी तिशिष्ठ सक्य कथा सांगता येत नाही. परंतु "पपा गोष्ट सांगा", "पाऊ", "मासोळी", काटेरी आकाशा", "ओझो" या कथा अधिक आवडतात.

अध्यापनाचा लेखानात काही फायदा इलाला का ?

- होय. पाहू. मय प्रकार, भाडाखौली यांच्या संकल्पना स्पष्ट होतात. अध्यापनाच्या माध्यमात्रा नवे प्रयोगशील लेखान वाघता येते. आशाय, आविष्कार, प्रावृत्तीदर्य, संवाद यांचा स्थान परिघय करू घेता येतो.

आपल्या कठोला समीक्षाकांनी न्याय दिला आहे असे आपणास वाटते का ?

- पुरेसा नाही. स्त्रीजीवनावरील माझ्या कथा व किंविदी कथा या वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार असूनही त्यांची उचित दखाल घेतलेली नाही. मात्र अलीकड्या कथासंग्रहाला घांगला प्रतिसाद लाभलेला आहे.

समीक्षाक म्हणून लेखान करताना आपणापुढे कोणते आदर्श होते ?

- आस्वादक्षाम, गुणग्राहक स्वस्माची समीक्षा मला अधिक योग्य वाटते. फार्म पेक्षाही मी त्यातील अनुभवाला व त्याच्या स्वस्माला

अधिक महत्व देतो. गो.म.कुलकर्णी, नरहर कुरंदकर, आनंद यादवांधी समीक्षा मला अधिक जवळ्याची वाटते.

ग्रामीण साहित्याची आशायाच्या अंगाने अधिक समीक्षा झाली. तुलनेने अभिव्यक्तीच्या मानाने कमी झाली हे मत आपणास पटते का ?

- बरोबर आहे, अभिव्यक्तीच्या अंगाने ग्रामीण साहित्याचा उत्तम परामर्श घोता येईल- घोतला पाहिजे.

आपल्या लेखानाविषयी आपणाला अधिक काय म्हणावणारे आहे काय ? कृपया सविस्तर लिहा.

- माझ्या कथा प्रेमणर सास्माचा असुभाष फारसा प्रकट करीत नाहीत.
- सरपंच, सेक्रेटरी, देशामुळा, घेरमन, नर्स-शिक्षिका यांची लफडी, भानगडी, यावर चित्राण दिसणार नाही. ग्रामीण जीवनातल्या सर्वांगानी बदलणाऱ्या स्वस्माचे दर्शन माझी कथा घडविते.

नव्या साहित्यकांना आपला संदेशा कोणता ?

- मनःपूर्वक लेखान केलेले असावे.
- भारपूर वाचन करीत जाणे आवश्यक.
- रसठोळ्सपणे क्लाकृतीचा आस्वाद घोतला पाहिजे.
- तोच तो पणा येणार नाही, याकडे ही लक्षा दिले पाहिजे.